

ग्रंथ वाचनापूर्वी लक्षात घ्यावयाचे काही मुद्दे:

१. पुस्तकाचे शिर्षक वाचल्यानंतर आपणास काय सुचित होते हे लक्षात घेणे.
२. प्रस्तावना — लेखकाविषयी थोडक्यात तसेच ग्रंथ लिहण्याबद्दल लेखकाचे मत आणि ग्रंथाबद्दल किंवा ग्रंथामधील थोडक्यात आशय. यात लेखकाचे मत आणि पुस्तकातील आशय याचे विवेचन करणे.
३. ग्रंथामध्ये कश्याप्रकारे लिखाण केले आहे. तसेच त्याची मांडणी कशी मांडण्यात आली आहे, याचे चिंतन करणे.

पुस्तक वाचताना काढावयाचे मुद्दे :

१. पुस्तक हे कोणत्या विषयाला (कथा, कादंबरी, कविता, लेखसंग्रह इतर वाचनीय) अनुसरून लिहण्यात आलेलं आहे. त्यात कोणती कथा किंवा व्यक्तीरेखा रेखाटली आहे.
२. तुम्हाला पुस्तक वाचताना जे मुद्दे तसेच वैशिष्ट्य लक्षात येतात ते आपल्या शब्दात टिपून घ्यावे.
३. लेखकाची लिहण्याची पध्दती कशी आहे. जी संकल्पना लेखकाने मांडली आहे ती स्पष्ट आहे की संधिग्ध आहे. विश्वसनिय आहे का? याची पडताळणी करणे.
४. पुस्तकातील पानाच्या तळाशी दिलेली टिप आपणास योग्य मार्गदर्शन करते का?

ग्रंथ समिक्षण कसे करावे याचे दिशा निर्देशः

१. पुस्तकाचे नाव.

२. लेखकाचे नाव.

३. ग्रंथाबद्दलचे विचार :-

१. वाचलेले पुस्तक कशाबद्दल (कथा, कादंबरी, कविता, लेखसंग्रह इतर वाचनीय) आहे.

२. पुस्तकाचे वैशिष्ट्ये काय आहेत?

३. लेखकाने मांडलेले पुस्तकातील महत्वाचे प्रसंग किंवा व्यक्तीरेखा याबद्दलचे समिक्षण.

४. पुस्तकातील प्रसंग, घटना यांची मांडणी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आदि पैकी कशी आहे.

५. पुस्तक समिक्षण करतांना कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण आशय हवा. उदा. एक तृतियांश

४. ग्रंथाबद्दल स्वतःचे मत:-

१. तुम्हाला हे पुस्तक आवडले का?

२. पुस्तकामधील आवडता प्रसंग किंवा व्यक्तिरेखा.

३. पुस्तकातून तुम्हाला काय बोध होतो.

४. तुम्ही हे पुस्तक इतरांना वाचण्यास सुचीत कराल का?